



MORARKA FINANCE LIMITED

Regd Off : 511, Maker Chambers V, 221, Nariman Point, Mumbai – 400 021, Tel.: 22832468, 22042945 Fax : 22047288
www.morarkafinance.in, investors@morarkafinance.in
CIN : L67120MH1985PLC035632

REF: MFL/2021-22/016

May 12, 2021

Corporate Relationship Department
BSE Limited
1st Floor, New Trading Ring
Rotunda Building, P.J. Towers
Dalal Street, Fort
Mumbai - 400 001

Scrip Code - 511549

Sub: Release of Board meeting intimation Advertisement for considering Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2021

Dear Sir,

Pursuant to Regulation 29, 33 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirement) Regulations, 2015 we are pleased to forward herewith the published advertisement of the Board meeting intimation for considering the Audited Financial Results for quarter and year ended March 31, 2021 (Q4) in the following newspaper:

1. Business Standard, Mumbai Edition (English) released on May 12, 2021.
2. Mumbai Lakshdeep, Mumbai Edition (Marathi) released on May 12, 2021.

You are requested to acknowledge the receipt of the same.

Thanking you,

Yours faithfully,

Himgauri Sumant Behera
Company Secretary & Compliance officer

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the Original share Certificate of HDFC Bank, Certificate No. 3023805 Folio No. HB 0466405 Dist No From 19532266 to 19532765 standing in the name of VIJAYKUMAR JAIN in books of M/s. HDFC Bank Ltd has been lost / Misplaced & the advertiser has applied to the company for the issue of the Duplicate Share Certificate in lieu thereof. Any Person who has Claimed on the said share should lodge such Claim with the company's Registrar office HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013 Within 21 days from the date of notice failing which the company will proceed to issue a duplicate share Certificate in respect of the said share.

Place :- Mumbai
Date :- 12.05.2021

Sd/-
Name of shareholder,
Vijaykumar Jain

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies,
Mumbai City (4)

Bhandari Co-op. Bank building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg,
Dadar (West), Mumbai-400028.

No. DDR-4/Mumbai/ Deemed Conveyance/Notice/1188/2021 Date: - 05/05/2021
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats
(Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice

Application No. 123 of 2021

New Rajendra Park Co-operative Housing Society Ltd, (Building No. A/4) C.T.S. No. 832 (pt), Station Road, Goregaon (W), Mumbai-400062. ...Applicant, Versus. 1) Five Stars Builders, 1st Floor, Kumkum Building, M. G. Road, Kandivali (W), Minithai-400067. 2) M/s. Popatlal Prabhudas & Sons, (a) Shantilal Popatlal, (b) Himmatlal Shantilal, (c) Virendrakumar Shantilal, (d) Pradeepkumar Shantilal. (2, 2(a) to 2(d) are the partner of M/s. Popatlal Prabhudas & Sons) (Owners of Building No. A/1 & 2, B & F) 143 Reay Road, Tank Bunder, Mumbai- 400010. 3) M/s. Byramjee Jeejeebhoy Pvt. Ltd., (Last Known Address) 83, Jolly Maker Chambers II, Nariman Point, Mumbai- 400021. 4) Jay Rajendra Park Co-operative Housing Society Ltd, (Building No. A/3) C.T.S. No. 832 (pt), Station Road, Goregaon (W), Mumbai-400062. 5) Nalanda Shopping Centre Premises Co-operative Society Ltd., (Building C) C.T.S. No. 832 (pt), Station Road, Goregaon (W), Mumbai-400062. ...Opponents, and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

Description of the Property :-

Claimed Area

Unilateral Lease Assignment of land admeasuring 943.95 sq. meters, corresponding, C.T.S. No. 832 out of proportionate share of layout C.T.S.No. 832, 832/1 to 72, 833, 833/1 to 14 lying and being at Village- Pahadi Goregaon (W), Tal- Borivali, Mumbai Suburban District along with building thereon.

The hearing is fixed on 27/05/2021 at 2.00 p.m.

Sd/-
(Dr. Kishor Mande)
District Deputy Registrar,
Co-operative Societies, Mumbai City (4)
Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.



E-TENDER NOTICE-12/2021-22

1. **AHP/e-tender 60/Rfx 3000018915** :- Annual work contract for complete operation at round the clock of unit 3# 250MW AHP, Paras TPS. (Esti. Cost :- Rs. 166.68 Lacs, EMD :- Rs. 170181/-)
2. **BM/e-tender 61/Rfx 3000018872** :- Work of replacement of connecting duct of coal mill BDD-4772 during AOH of 250MW at TPS Paras. (Esti. Cost :- Rs. 14.42 Lacs, EMD :- Rs. 17926/-)
3. **WTP/e-tender 62/Rfx 3000018917** :- Annual work contract for providing consultancy for implementation of new version of ISO 17025:2017; conducting internal audit & management review meeting as per IS17025:2017; providing consultancy of NABL recertification/desktop audit & conducting NABL Training of Coal, water & environment testing lab at WTP Paras TPS. (Esti. Cost :- Rs. 4.94 Lacs, EMD :- Rs. 8445/-)
4. **Safety/e-tender 63/Rfx 3000018887** :- Testing / Inspection and certification of various pressure vessels / Tanks at TPS Paras. (Esti. Cost :- Rs. 1.10 Lacs, EMD :- Rs. 3300/-)
5. **MIS/e-tender 64/Rfx 3000018867** :- Annual contract for lubrication of all indoor auxiliaries at TPS Paras. (Esti. Cost :- Rs. 34.59 Lacs, EMD :- Rs. 38096/-)
6. **WTP/e-tender 65/Rfx 3000018876** :- ANNUAL WORK CONTRACT FOR METEOROLOGICAL MONITORING/ CONTINUOUS WEATHER MONITORING (CWMS) & PREPARATION OF ENVIRONMENTAL STATEMENT BY MOEF AGENCY FOR THE YEAR 2020-21 AT TPS PARAS. (Esti. Cost :- Rs. 9.55 Lacs, EMD :- Rs. 13051/-)

Selling period for above tender Sr. No. 1 to 2 from 12.05.2021 to 17.05.2021 Submission on dated 18.05.2021 at 16.00 Hrs.
Selling period for above tender Sr. No. 3 to 4 from 12.05.2021 to 26.05.2021 Submission on dated 27.05.2021 at 16.00 Hrs.
Selling period for above tender Sr. No. 5 to 6 from 12.05.2021 to 01.06.2021 Submission on dated 02.06.2021 at 16.00 Hrs.

Note :- For detail please see our website :- <https://eprocurement.mahagenco.in>

**CHIEF ENGINEER,
MAHAGENCO TPS PARAS**

RELINCE INDUSTRIES LIMITED

Regd. Office: 3rd Floor, Maker Chambers IV, 222, Nariman Point, Mumbai-400 021 (India)
Tel: +91-22-3555-5000 Fax +91-22-2204-2268, Email: investor.relations@ril.com,
Website: www.ril.com

Notice is hereby given that certificates for below mentioned Equity Shares of the Company have been lost/misplaced and the holder of the said securities has applied to the Company for issue of duplicate equity share certificate in lieu of original equity share certificate. Any person who has claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered Office with in 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate equity share certificates without further intimation

Name of the Share Holder: Shashi Prabha Sood

Folio No.	No. of Shares	Distinctive Nos.	Certificate Nos.
035020004	5	147918038-147918042	7594553
	26	181551019-181551044	10065395
	19	1245448953-1245448971	53174796
	12	1245448972-124544-8983	53174797
	62	2189276091-2189276152	62257461

Place: Hoshiarpur, Punjab
Date: 12-05-2021

Name & Address of the Share Holder:
Shashi Prabha Sood
House No. B-91637, Model Town Hoshiarpur, Punjab-146001

MORARKA FINANCE LIMITED

CIN : L67120MH1985PLC035632

Regd. Office : 511, Maker Chambers V, 221, Nariman Point, Mumbai - 400021.
Ph.: 022 22832468, | Fax.: 022 22047288
email, investors@morarkafinance.in | web.morarkafinance.in

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, May 21, 2021, inter alia, to consider, approve & take on record, the Audited financial results for the quarter & year ended March 31, 2021 & to consider recommendation of Dividend on Equity Shares, if any. This notice is also available on the website of the company www.morarkafinance.in and also on the website of stock exchange www.bseindia.com.

For Morarka Finance Ltd.
Sd/-
Hingauri S Behera
Company Secretary & Compliance Officer

Place: Mumbai
Date : May 11, 2021

JOHN COCKERILL INDIA LIMITED
(formerly CMI FPE LIMITED)

CIN : L99999MH1986PLC039921

Registered Office:- Mehta House, Plot No. 64, Road No. 13, MIDC,
Andheri (E), Mumbai - 400 093 Tel.: 022-66762727 | Fax: 022-66762737-38
Email: investors@johncockerillindia.com | Website: www.johncockerillindia.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, May 27, 2021, inter alia, to consider and approve the audited financial results of the Company for the quarter and year ended March 31, 2021 and to recommend dividend, if any.

The said notice can be accessed on the Company's website at www.johncockerillindia.com and also on the website of the Stock Exchange at www.bseindia.com.

For John Cockerill India Limited
(formerly CMI FPE Limited)
Sd/-
Haresh Vala
Company Secretary

Place: Mumbai
Date : May 11, 2021

LASA SUPERGENERICS LIMITED

Reg Off: C-105, MIDC, Mahad, Dist - Raigad, Mahad - 402309
Corporate Office No: 705, 7th Floor, O2 Commercial Tower, Mulund (W), Mumbai - 400080,
Website: www.lasalabs.com, Email ID: investor@lasalabs.com
CIN: L24233MH2016PLC274202

**BEFORE IN THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL,
MUMBAI BENCH, MUMBAI
COMPANY SCHEME APPLICATION NO. 19
[CA (CAA)/157/MB-IV/2020]
In the matter of the Companies Act, 2013;
AND
In the matter of the Scheme of Amalgamation between Harishree Aromatics And
Chemicals Private Limited, Lasa Supergenerics Limited and their respective
shareholders
CORRIGENDUM**

In Continuation to the Advertisement published in Business Standard on May 08, 2021 and in Mumbai Lakshdeep on May 10, 2021 kindly note that the period of Remote e voting shall be considered as commencing from 9:00 am (IST) Thursday May 13, 2021 till 5:00 pm (IST) Friday June 11, 2021 remote e-voting shall also remain open during meeting on Saturday June 12, 2021.

During this period shareholders' of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. May 10, 2021 may cast their vote electronically. Except remote e-voting period all other contents in the advertisement published by the company in Business Standard on May 08, 2021 and in Mumbai Lakshdeep on May 10, 2021 shall remain same.

Sd/-
Advocate Gaurav Gadodia
Chairman appointed for Meeting

Date : 10.05.2021
Place : Mumbai

**BEFORE THE HON'BLE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL,
MUMBAI BENCH
COMPANY PETITION NO.1102 OF 2020
IN
COMPANY SCHEME APPLICATION NO.19 OF 2020
In the matter of Companies Act, 2013 (18 of 2013)
And
In the matter of Sections 230, 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 read with Rule 15 of the Companies (Compromises, Arrangements, Amalgamations) Rules, 2016, also read with Rules 11, 23 and 34 of the National Company Law Tribunal Rules, 2016
And
In the matter of Scheme of Amalgamation between Anurudra Renewables Private Limited (Petitioner No. 1/ Transferor Company) and Vivid Solaire Energy Private Limited (Petitioner No. 2/Transferee Company) and their respective shareholders and creditors.**

**Anurudra Renewables Private Limited ...Petitioner No. 1/ Transferor Company
And
Vivid Solaire Energy Private Limited ...Petitioner No. 2/ Transferee Company**

NOTICE OF HEARING OF PETITION

A Petition under Section 230 to 232 of the Companies Act, 2013 (Petition) for an order sanctioning the Scheme of merger by absorption between Anurudra Renewables Private Limited and Vivid Solaire Energy Private Limited and their respective shareholders and creditors (Scheme) was presented by the Petitioner Companies on 01 February 2021 and 25 March 2021 and the same is fixed for hearing before the Mumbai Bench of the National Company Law Tribunal (NCLT) on 08 June 2021.

Any person desirous of supporting or opposing the Petition should send to the Petitioner Companies' advocates, at the address mentioned below, a notice of his intention, signed by him or his advocates, with his name and address, so as to reach the Petitioner Companies' advocate, not later than two days before the date fixed for the hearing of the Petition. Where he seeks to oppose the Petition, the grounds of opposition or a copy of his affidavit shall be furnished with such notice.

A copy of the Petition will be furnished by the Petitioner Companies' advocates to any person requiring the same on payment of prescribed charges for the same.

Dated this 12th day of May 2021.

Sd/-
M/s Trilegal
(Advocates for the Petitioner Companies)
17th Floor, Tower B, Peninsula Business Park,
Ganpat Rao Kadam Marg,
Lower Parel (West), Mumbai-400013

SREI

SREI EQUIPMENT FINANCE LIMITED

CIN : U70101WB2006PLC109898

Head Office: Plot no. Y-10, Block EP, Sector-V, Salt Lake City, Kolkata-700091
Registered Office: Vishwakarma 86C, Topsis Road (South), Kolkata-700046
Email: sfpl@srei.com Website: www.srei.com

**[RULE 8(1) READ WITH APPENDIX IV OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002]
POSSESSION NOTICE
(For Immovable Property)**

Whereas,
The undersigned being the authorized officer of SREI Equipment Finance Limited ("Srei") under the Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 ("Act") and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("Rules"), issued a Demand Notice dated 06.11.2020 under Section 13(2) of the Act calling upon the Borrower namely, **Nirmal Lifestyle Limited** at 3rd Floor, Multiplex Building, Nirmal Lifestyle, LBS Marg, Mulund (West) Mumbai - 400 080 and the Co-Borrowers namely, **Nirmal Lifestyle Kalyan Private Limited** at Nirmal Lifestyle, Opp. Nirmal Nagar, LBS Marg, Mulund (West) Mumbai - 400 080, **M/s Nirmal Developers** at Jawahar Talkies Compound, Dr. R. P. Road, Mulund (West) Mumbai - 400 080, **Sujyoti Developers Private Limited** at Nirmal Lifestyle, 3rd Floor, Multiplex Building, LBS Marg, Mulund (West) Mumbai - 400 080, and **Mr. Dharmesh Jain**, at Nirmal House, Nirmal Nagar, Mulund Goregaon Link Road, Mulund (West), Mumbai 400 080 to pay the amount mentioned in the said notice being **Rs.102,33,60,657/- (Rupees One Hundred Two Crore Thirty Three Lakhs Sixty Thousand Six Hundred Fifty Seven Only)** payable and due as on **6th November, 2020** together with further interest thereon, costs, charges and other monies until payment or realization, within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower and the Co-Borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and Co-Borrowers in particular and to the public in general that the undersigned has taken **symbolic possession of the said properties (as described hereinbelow and belonging to the Borrower and the Co-Borrowers) in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the Act read with Rule 8 of the Rules on for S. N. 1 to 3 on 6th May, 2021 & for 4 to 14 on 7th May, 2021.**

The Borrower and the Co-Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the subject properties and any dealings with the said properties will be subject to the charge of Srei for an amount of **Rs.102,33,60,657/- (Rupees One Hundred Two Crore Thirty Three Lakhs Sixty Thousand Six Hundred Fifty Seven Only)** as on **6th November, 2020**, together with further interest thereon, costs, charges and other monies.

The Borrower's and the Co-Borrowers' attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets and repay the aforementioned dues to Srei.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTIES :

Sl. No.	Description of Mortgaged Property	Name of the Owner of the mortgaged property																																								
1.	Property No.1: All that piece and parcel of the Entire Third Floor of Commercial Building No 3B, Multiplex Building, LBS Marg, Mulund (W), Mumbai 400080 admeasuring to the extent of 88,436.80 Sq Ft chargeable area (55,273 Sq Ft carpet area) situated at Village Nabur, Taluka and Registration and Sub District Kurla and District Mumbai Suburban bearing new CTS Nos 491/A (part) admeasuring in the aggregate 51,700 sq mtrs or thereabouts	Nirmal Lifestyle Limited																																								
2.	Property No.2: All that Piece and Parcel of the leasehold land or ground situate lying and being at Village-Mulund bearing CTS No 4/3 admeasuring 8824.5 sq mtrs or thereabouts, situate at Balrajeshwar Road, Mulund (W), Mumbai-400080, within the registration district and sub-district of Bombay City and Bombay Suburbans and within the limits of Municipal Corporation of Greater Bombay having the project known as "Nirmal Olympia II" forming part of the larger property bearing Survey no 255, Hissa Nil and Survey no 256, Hissa No 1 A, corresponding to CTS Nos. 4,4/1,6,6/1 to 3,10,10/1 to 29 and 11, New CTS Nos. 4/1,4/2, 4/3, 4/4,4/5, 4/6, 4/7 in aggregate admeasuring 50,092 sq mt or thereabouts	M/s Nirmal Developers																																								
3.	Property No.3: All That pieces and parcels of land together with Cinema, Theatre and all other buildings standing thereon situate at Mulund within the Gram Panchayat of Mulund, Registration Sub District Bandra, district Suburban Bombay bearing CTS No 872, 872/1 to 14, 873, 873/1 to 8 aggregating to 2634.9 sq mtrs as per the Property Cards, Netaji Subhashchandra Road, Mulund(WEST), Mumbai-400080.	Dharmesh Sardarmal Jain																																								
4.	Property No.4: All That pieces and parcel of land admeasuring about 5.51 Acres or thereabouts situated at Village Ambivili, Taluka Kalyan, District Thane bearing Survey Nos as follows:-	Nirmal Lifestyle Kalyan Private Limited																																								
	<table border="1" style="width: 100%; border-collapse: collapse;"> <thead> <tr> <th>Survey No</th> <th>Hissa No</th> <th>Area as per Gunthas</th> </tr> </thead> <tbody> <tr><td>61</td><td>14</td><td>12.1</td></tr> <tr><td>81</td><td>2</td><td>25</td></tr> <tr><td>65</td><td>5</td><td>50</td></tr> <tr><td>60</td><td>6b</td><td>31</td></tr> <tr><td>74</td><td>16</td><td>15</td></tr> <tr><td>88</td><td>3</td><td>53.7</td></tr> <tr><td>76</td><td>22</td><td>34.5</td></tr> <tr><td colspan="2">Total area as per Gunthas</td><td>220</td></tr> <tr><td colspan="2">Total area as per Acres</td><td>5.51</td></tr> </tbody> </table>	Survey No	Hissa No	Area as per Gunthas	61	14	12.1	81	2	25	65	5	50	60	6b	31	74	16	15	88	3	53.7	76	22	34.5	Total area as per Gunthas		220	Total area as per Acres		5.51											
Survey No	Hissa No	Area as per Gunthas																																								
61	14	12.1																																								
81	2	25																																								
65	5	50																																								
60	6b	31																																								
74	16	15																																								
88	3	53.7																																								
76	22	34.5																																								
Total area as per Gunthas		220																																								
Total area as per Acres		5.51																																								
5.	Property No.5: All That pieces and parcel of land admeasuring about 5.49 Acres or thereabouts situated at Village Ambivili, Taluka Kalyan, District Thane bearing Survey Nos as follows:-	Nirmal Lifestyle Kalyan Private Limited																																								
	<table border="1" style="width: 100%; border-collapse: collapse;"> <thead> <tr> <th>Survey No</th> <th>Hissa No</th> <th>Area as per Gunthas</th> </tr> </thead> <tbody> <tr><td>61</td><td>3</td><td>33.1</td></tr> <tr><td>65</td><td>9</td><td>12</td></tr> <tr><td>88</td><td>2</td><td>43.5</td></tr> <tr><td>89</td><td>3</td><td>8.1</td></tr> <tr><td>65</td><td>11</td><td>58</td></tr> <tr><td>77</td><td>12</td><td>40.5</td></tr> <tr><td>77</td><td>14</td><td>4.2</td></tr> <tr><td>84</td><td>10</td><td>20.5</td></tr> <tr><td colspan="2">Total area as per Gunthas</td><td>219.90</td></tr> <tr><td colspan="2">Total area as per Acre</td><td>5.49</td></tr> </tbody> </table>	Survey No	Hissa No	Area as per Gunthas	61	3	33.1	65	9	12	88	2	43.5	89	3	8.1	65	11	58	77	12	40.5	77	14	4.2	84	10	20.5	Total area as per Gunthas		219.90	Total area as per Acre		5.49								
Survey No	Hissa No	Area as per Gunthas																																								
61	3	33.1																																								
65	9	12																																								
88	2	43.5																																								
89	3	8.1																																								
65	11	58																																								
77	12	40.5																																								
77	14	4.2																																								
84	10	20.5																																								
Total area as per Gunthas		219.90																																								
Total area as per Acre		5.49																																								
6.	Property No.6: All That pieces and parcels of land admeasuring about 0.72 acres or thereabouts situated at Village Ambivili, Taluka Kalyan, District Thane and bearing Survey Nos as follows:	Nirmal Lifestyle Kalyan Private Limited																																								
	<table border="1" style="width: 100%; border-collapse: collapse;"> <thead> <tr> <th>Survey No</th> <th>Hissa No</th> <th>Total area as per 7/12 extracts in Gunthas</th> <th>Mortgaged area in Gunthas</th> </tr> </thead> <tbody> <tr><td>85</td><td>2</td><td>58.7</td><td>29.0</td></tr> <tr><td colspan="2">Total area in Acres</td><td>1.47</td><td>0.72</td></tr> </tbody> </table>	Survey No	Hissa No	Total area as per 7/12 extracts in Gunthas	Mortgaged area in Gunthas	85	2	58.7	29.0	Total area in Acres		1.47	0.72																													
Survey No	Hissa No	Total area as per 7/12 extracts in Gunthas	Mortgaged area in Gunthas																																							
85	2	58.7	29.0																																							
Total area in Acres		1.47	0.72																																							
7.	Property No. 7: All That pieces and parcels of land admeasuring about 0.74 acres or thereabouts situated at Village Ambivili, Taluka Kalyan, District Thane and bearing Survey Nos as follows:	Nirmal Lifestyle Kalyan Private Limited																																								
	<table border="1" style="width: 100%; border-collapse: collapse;"> <thead> <tr> <th>Survey No</th> <th>Hissa No</th> <th>Total area as per 7/12 extracts in Gunthas</th> <th>Mortgaged area in Gunthas</th> </tr> </thead> <tbody> <tr><td>85</td><td>2</td><td>58.7</td><td>29.7</td></tr> <tr><td colspan="2">Total area in Acres</td><td>1.47</td><td>0.74</td></tr> </tbody> </table>	Survey No	Hissa No	Total area as per 7/12 extracts in Gunthas	Mortgaged area in Gunthas	85	2	58.7	29.7	Total area in Acres		1.47	0.74																													
Survey No	Hissa No	Total area as per 7/12 extracts in Gunthas	Mortgaged area in Gunthas																																							
85	2	58.7	29.7																																							
Total area in Acres		1.47	0.74																																							
8.	Property No. 8: All that piece and parcel of the Land measuring 2 acres or 80.2 Gunthas comprised in Survey no 84/2P, and 89/1 situated at Village-Ambivalli, Taluka- Kalyan, District Thane bearing Survey Nos as follows:	Nirmal Lifestyle Kalyan Private Limited																																								
	<table border="1" style="width: 100%; border-collapse: collapse;"> <thead> <tr> <th>Survey No</th> <th>Hissa No</th> <th>Area as per Gunthas</th> </tr> </thead> <tbody> <tr><td>84</td><td>2p</td><td>13.4</td></tr> <tr><td>89</td><td>1</td><td>66.8</td></tr> <tr><td colspan="2">Total area as per Gunthas</td><td>80.2</td></tr> <tr><td colspan="2">Total area as per Acres</td><td>2</td></tr> </tbody> </table>	Survey No	Hissa No	Area as per Gunthas	84	2p	13.4	89	1	66.8	Total area as per Gunthas		80.2	Total area as per Acres		2																										
Survey No	Hissa No	Area as per Gunthas																																								
84	2p	13.4																																								
89	1	66.8																																								
Total area as per Gunthas		80.2																																								
Total area as per Acres		2																																								
9.	Property No.9: Land measuring 13.202 acres or thereabouts situated at Village Balyani, Taluka Kalyan, District Thane bearing Survey Nos as follows:	Sujyoti Developers Private Limited																																								
	<table border="1" style="width: 100%; border-collapse: collapse;"> <thead> <tr> <th>Survey No</th> <th>Hissa No</th> <th>Area as per Gunthas</th> <th>Area in Acres</th> </tr> </thead> <tbody> <tr><td>29</td><td>2</td><td>13.5</td><td>0.3375</td></tr> <tr><td>33</td><td>1</td><td>29.1</td><td>0.7275</td></tr> <tr><td>33</td><td>3</td><td>60.7</td><td>1.5175</td></tr> <tr><td>39</td><td>2</td><td>39.78</td><td>0.9945</td></tr> <tr><td>104</td><td>2</td><td>128.0</td><td>3.2</td></tr> <tr><td>43</td><td>1</td><td>44.5</td><td>1.1125</td></tr> <tr><td>37</td><td>-</td><td>193.5</td><td>4.8375</td></tr> <tr><td>42</td><td>-</td><td>19</td><td>0.475</td></tr> <tr><td colspan="2"></td><td>528.08</td><td>13.202</td></tr> </tbody> </table>	Survey No	Hissa No	Area as per Gunthas	Area in Acres	29	2	13.5	0.3375	33	1	29.1	0.7275	33	3	60.7	1.5175	39	2	39.78	0.9945	104	2	128.0	3.2	43	1	44.5	1.1125	37	-	193.5	4.8375	42	-	19	0.475			528.08	13.202	
Survey No	Hissa No	Area as per Gunthas	Area in Acres																																							
29	2	13.5	0.3375																																							
33	1	29.1	0.7275																																							
33	3	60.7	1.5175																																							
39	2	39.78	0.9945																																							
104	2	128.0	3.2																																							
43	1	44.5	1.1125																																							
37	-	193.5	4.8375																																							
42	-	19	0.475																																							
		528.08	13.202																																							
10.	Property No. 10: All That pieces and parcel of Land admeasuring about 0.67 Acres or thereabouts situated at Village Balyani, Taluka Kalyan, District Thane bearing Survey Nos as follows:	Sujyoti Developers Private Limited																																								
	<table border="1" style="width: 100%; border-collapse: collapse;"> <thead> <tr> <th>Survey No</th> <th>Hissa No</th> <th>Gunthas</th> <th>Acres</th> </tr> </thead> <tbody> <tr><td>40</td><td>14B</td><td>27</td><td>0.67</td></tr> <tr><td colspan="2">Total</td><td>27</td><td>0.67</td></tr> </tbody> </table>	Survey No	Hissa No	Gunthas	Acres	40	14B	27	0.67	Total		27	0.67																													
Survey No	Hissa No	Gunthas	Acres																																							
40	14B	27	0.67																																							
Total		27	0.67																																							
11.	Property No. 11: All That pieces and parcel of Land admeasuring about 0.725 Acres or thereabouts situated at Village Balyani, Taluka Kalyan, District Thane bearing Survey Nos as follows:	Sujyoti Developers Private Limited																																								
	<table border="1" style="width: 100%; border-collapse: collapse;"> <thead> <tr> <th>Survey No</th> <th>Hissa No</th> <th>Gunthas</th> <th>Acres</th> </tr> </thead> <tbody> <tr><td>104</td><td>1D</td><td>26</td><td>0.65</td></tr> <tr><td>39</td><td>1B *(Part)</td><td>03</td><td>0.075</td></tr> <tr><td colspan="2">Total</td><td>29</td><td>0.725</td></tr> </tbody> </table>	Survey No	Hissa No	Gunthas	Acres	104	1D	26	0.65	39	1B *(Part)	03	0.075	Total		29	0.725																									
Survey No	Hissa No	Gunthas	Acres																																							
104	1D	26	0.65																																							
39	1B *(Part)	03	0.075																																							
Total		29	0.725																																							
	*Property bearing Survey No 39-1B has total area admeasuring 47 Gunthas; but the area under Mortgage is 03 Gunthas.																																									
12.	Property No. 12: Land measuring 3.805 acres or thereabouts situated at Village Balyani, Taluka Kalyan, District Thane bearing Survey Nos as follows:	Sujyoti Developers Private Limited																																								
	<table border="1" style="width: 100%; border-collapse: collapse;"> <thead> <tr> <th>Survey No</th> <th>Hissa No</th> <th>Area as per Gunthas</th> <th>Area in Acres</th> </tr> </thead> <tbody> <tr><td>40</td><td>14A</td><td>27</td><td></td></tr> <tr><td>104</td><td>1B</td><td>47.8</td><td></td></tr> <tr><td>104</td><td>1A</td><td>26</td><td></td></tr> <tr><td>39</td><td>1F</td><td>51.4</td><td></td></tr> <tr><td colspan="2">TOTAL</td><td>152.2</td><td>3.805 Acres</td></tr> </tbody> </table>	Survey No	Hissa No	Area as per Gunthas	Area in Acres	40	14A	27		104	1B	47.8		104	1A	26		39	1F	51.4		TOTAL		152.2	3.805 Acres																	
Survey No	Hissa No	Area as per Gunthas	Area in Acres																																							
40	14A	27																																								
104	1B	47.8																																								
104	1A	26																																								
39	1F	51.4																																								
TOTAL		152.2	3.805 Acres																																							
13.	Property No. 13: All That pieces and parcel of Land admeasuring about 1.575 Acres or thereabouts situated at Village Balyani, Taluka Kalyan, District Thane bearing Survey Nos as follows:	Sujyoti Developers Private Limited																																								
	<table border="1" style="width: 100%; border-collapse: collapse;"> <thead> <tr> <th>Survey No</th> <th>Hissa No</th> <th>Gunthas</th> <th>Acres</th> </tr> </thead> <tbody> <tr><td>36</td><td>3</td><td>63</td><td>1.575</td></tr> <tr><td colspan="2">Total</td><td>63</td><td>1.575 Acres</td></tr> </tbody> </table>	Survey No	Hissa No	Gunthas	Acres	36	3	63	1.575	Total		63	1.575 Acres																													
Survey No	Hissa No	Gunthas	Acres																																							
36	3	63	1.575																																							
Total		63	1.575 Acres																																							
14.	Property No. 14: All That pieces and parcel of Land admeasuring about 1.525 Acres or thereabouts situated at Village Balyani, Taluka Kalyan, District Thane bearing Survey Nos as follows:	Sujyoti Developers Private Limited																																								
	<table border="1" style="width: 100%; border-collapse: collapse;"> <thead> <tr> <th>Survey No</th> <th>Hissa No</th> <th>Gunthas</th> <th>Acres</th> </tr> </thead> <tbody> <tr><td>34</td><td>3</td><td>61</td><td>1.525</td></tr> <tr><td colspan="2">Total</td><td>61</td><td>1.525 Acres</td></tr> </tbody> </table>	Survey No	Hissa No	Gunthas	Acres	34	3	61	1.525	Total		61	1.525 Acres																													
Survey No	Hissa No	Gunthas	Acres																																							
34	3	61	1.525																																							
Total		61	1.525 Acres																																							

Date : 7th May, 2021
Place : Mumbai

Authorised Officer
SREI Equipment Finance Limited



सुंदरनगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी (मर्यादित)

(नोंदणी क्र.बी.ओ.ए./डब्ल्यू.जी.ए./एच.एस.सी./टी.सी./५७८७/१६-१७/दिनांक २०-६-१९९६) कार्यालय: रूम नं. २/१०२, फ्लॉट नं. ५०७-५०८, (५०६ व ५११फैकी), सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई - ४०० ०२८.

जाहीर सूचना

सुंदरनगर को. ऑप. हौसिंग सोसायटी (लि) या संस्थेतर्फे खालीलप्रमाणे जाहीर करण्यात येते की, श्री. सुभाष लुलकार गुमा हे संस्थेचे सभासद आहेत. त्यांचा सभासदत्व क्र. २६८ असा आहे. त्यांच्या नावे अ. क्र. १३३६ ते १३४० असे एकूण रुपये २५०/- किमतीचे पाच शेअर्स आहेत. त्यांचे वासदादर १) श्री. अमिन्स सुभाष गुमा (मुलगा) २) श्री. नरेंद्र सुभाष गुमा. (मुलगा) ३) श्री. बोरेंद्र सुभाष गुमा. (मुलगा) ४) श्री. जितेंद्र सुभाष गुमा. (मुलगा) हे वासदादर असून ते खालीलप्रमाणे नमूद करून मिळविले जातील की, त्यांनी आपली राहती सदनिका ३१५ इमारत क्र. २० तिसरा मजला सुंदरनगर को. ऑप. हौसिंग सोसायटी लि. सेनापती बापट मार्ग, दादर(प), मुंबई-४००-०२८. हि सदनिका श्रीमती. आंजलू यादवगिरी विल्हा यांना विक्री केली आहे. शो.प.प्रा. परिपत्रक क्र. १४५ अन्वये खंडीदर यांना विक्रीसाठी ना-हक्क पत्र (SALE-N.O.C) देण्यास श्री. सुभाष लुलकार गुमा यांच्या व्तिरिक्त अन्य कोणी कायदेशीर वासदादर/दावेदार/कब्जेदार यांचे हितसंबंध गुंतले असल्यास त्यांनी कृपया हि जाहीर नोंदिस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांत (पंधरा दिवस) संकेद्री, सुंदरनगर को. ऑप. हौसिंग सोसायटी (लि) यांच्या कार्यालयीन वेळेत कागदपत्रांच्या पुराव्यानिशी प्रत्यक्ष भेटावे. जाहिरातीमधील मुदत संपल्यावर शासनाच्या अड व शर्ती प्रमाणे सदनिका विक्री ना-हक्क पत्र (SALE-N.O.C) देण्यात येईल याची नोंद घ्यावी.

आपले विश्वासू

सुंदर नगर को. ऑप. हौसिंग सोसायटी (लि)(मर्यादित) स्थळ: मुंबई श्री. वादराव सायलू गुजेटी दिनांक: ११-०५-२०२१

जाहीर सूचना

सर्वाना कळविण्यात येते की, माझे वडील कै. मनजी जाधव बारीया यांचा मृत्यू २९/०९/२०१९ या दिवशी झाला. माझ्या वडिलांचे गाडी क्रमांक: एम. एच. ४७ /डि/४४१३ असून त्यांचा परमीट नं. ४०८०६ /बिओ /एल २-१६-१६ वैधता: २८/०४/२०२१ मी, प्रविण मनजी बारीया हिराचे परमिट माझ्या नावावर करण्यासाठी क्षेत्रीय व कार्यालयीन अनेक संघिधतांना विनंती केली आहे. तरी कुणालाही आपली किंवा हरकत असेल तर १५ दिवसांत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बोरोवली, मुंबई येथे आपली तक्रार करावी.

प्राथी: - प्रविण मनजी बारीया पत्ता:- फ्लॉट नं.- १/३२४, फ्लॉट नं. १६, श्री. आराधना हौसिंग सोसायटी, कस्तूर पार्क, बोरोवली (प)-मुंबई-९२

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all to whom it may concern that my client MRS. SUSHMA GANPAT WAGHARE residing at Flat No. 605, 6th Floor, Bldg. No - R-3, Parth Ghs Ltd, MMRD/DA colony, Poonam Nagar, Off. Mahakali Caves Road, Andheri (E), Mumbai-400093 hereinafter referred as the "said Flat". She is holding all legal documents & possession of the said flat since last many years. She is regularly paying Maintenance, Property tax and Electricity Bill of the said Flat, after settling the claims/right of MR. ASIF KHAN MUNSHI being erstwhile owner of the said flat. Now She is desirous of transferring the ownership Title, rights, interest and shares of said Flat in her name.

In the event of any other person or persons or association of persons or other entity Or Concern authority having and/or claiming any right, title interest and/or claim in, to or over the said and/or by way of Tenancy, Sale, Exchange, Gift, Mortgage, Charge, Trust, Interference, Possession, Lease, Lien, or otherwise in the basis of being in the possession of the aforesaid original documents, notice of such claim stating therein the nature of claim along with other particular sufficient to identify the same including documentary evidence in support of the same must be lodged in my office at Shop No. 1, Sankalp Siddhi Chvs Ltd, Near Shack Hotel, Ram Bhuav Barve Marg, Vile-Parle (East), Mumbai No 400057 within period of 14 days from the first publication of notice. In the event of our receiving no such notice within the aforesaid period or in the event of any such notice not being accompanied by any documentary evidence in support thereof, it shall be presumed that the said rights in her name but without being liable in any manner whatsoever to recognize such claims, if any, which may be raised after the said period. Sal-Place: Mumbai Mr. Mukesh B. Nayak (Advocate) Date: 11/05/2021

जाहीर नोंदीस

आम जनतेला माहीतीकरिता कळविण्यात येते की आमचे अगिल श्री. पद्माकर संपत चौधरी राहणारा फ्लॉट नं. २०४ दुसरा मजला श्री स्वामी सदेजा को. ऑप. ही. सा. लि. फ्लॉट नं. आरएच २१० एमआयडिओ निवासी विभाग जिमागा न्याय्या पुढे डोंडिवली पुर्व लागू कायद्या विल्हा ठाणे यांनी फ्लॉट नं. २०४ दुसरा मजला क्षेत्रफळ ७९५ चौ.फूट असलेला फ्लॉट नं. जी एम गाउन यांचे माहाधर्मक आमचे अगिल श्री. पद्माकर संपत चौधरी यांचे नावे हस्तांतरित होणेकरिता एम आय डी सी विकास महामंडळ प्रा. का. ठाणे यांचेकडे अर्ज केला आहे. तरी निवासी फ्लॉट हस्तांतरणाकरिता निवृत्तीत फ्लॉट धारक उपस्थित नसल्याने महामंडळाचे दिनांक १५.११.२०१७ रोजीच्या परिपत्रकानुसार पुढील हस्तांतरणाकरिता आमचे अगिल अतिपुत्री वधपत्र व घोषणापत्र करून देण्यास तयार आहेत. सदर फ्लॉट नं. २०४ हा मुळ सभासद श्री. जी एम गाउन ह्यांना वितरित करण्यात आला होता परंतु श्री. जी एम गाउन यांनी त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे सभासदत्वाच्या राजीनामा दिल्याने संस्थेने त्यांच्या जागी प्रतिष्ठा यादीवरील सभासद म्हणजेच आमचे अगिल श्री. पद्माकर संपत चौधरी यांचा सदर फ्लॉट दिनांक ०७.१२.१९९५ रोजीच्या ठावणीने फ्लॉट वितरित केला व त्याबाबतचे संस्थेचे सभासद म्हणून संस्थेने ४१ ते ४५ अनुक्रमांकाचे प्रत्येकी पन्नास रुपये किमतीचे पाच भाग असलेले शेअर्स सट्टि फीकेट नं. ९ आचरे अगिलास दिले. दिनांक ०७.१२.१९९५ पासून आमचे अगिल श्री. पद्माकर संपत चौधरी हे संस्थेचे अधिकृत सभासद आहेत. तरी फ्लॉट नं. २०४ श्री स्वामी सदेजा को. ऑप. ही. सा. लि. फ्लॉट नं. आरएच २१० मधील सदनिका नं. २०४ दुसरा मजला आमचे अगिल श्री. पद्माकर संपत चौधरी ह्यांना नावे हस्तांतरित होण्यास कोणतीही व्यक्ती या संस्था या मुळ सदनिका धारक ह्यांची कोणत्याही प्रकारची हरकत असल्यास त्या व्यक्तीस संस्थेने निवृत्त सदनिकाधारक यांनी आपल्या हरकती लेखी स्वरूपात १५ दिवसांत दिवसांच्या आत खालिल नमूद केलेल्या पत्त्यावर योग्य त्या कागदपत्रांसह व पुराव्यांसह लेखी निवेदन वा हरकत घ्यावी. मुदतवाहक हरकती आल्यास या आमचे अगिलास वधनकाराक राहणारा नाहीत याची संघिधतांनी नोंद घ्यावी.

सही & अड. आर. आर. पद्मान ही -71, कस्तुरी ज्ञाझा, मानावा रोड डोंडिवली पुर्व- ता. कल्याण जि. ठाणे. दि: १२.०५.२०२१ Mb.- 9870704981

जाहीर नोंदीस

कळविण्यात येते की, साई सुमन सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित पत्ता एकराईन सिटी, माणिकगव, वसई पूर्व, ता. वसई, जि. पालघर या संस्थेचे सभासद श्री. बाळकृष्ण उमाकांत पांडे असून या संस्थेच्या इमारतीत सदनिका फी-३०१, ३रा मजला, इन्ही-४५, साई सुमन विल्डिग, साई सुमन को-ऑ. ही.सो.लि. आणि शेअर सर्टीफिकेट नं.११० धारण करणारे श्री. बाळकृष्ण उमाकांत पांडे यांचे तारीख ३०.०९.२००८ रोजी निघून गेले. माझ्या अशिल श्रीमती इस्मतीबी. फी. पांडे यांनी गृहनिर्माण संस्थेच्या उपविधीप्रमाणे सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सदर सभासदत्वाचे माग व हितसंबंध माझे अगिल यांनी त्यांचे नावे हस्तांतरित केले नाहीत. तरी या नोंदीसद्वारे संस्थेच्या भांडवलगत मालमत्तेत असलेले सधर सभासदांचे भाग व हितसंबंध संचेकी भगत सभासदांचे वासदादर किंवा अन्य मागणीदार हरकतदार यांच्याकडून हक्क, मागण्या, हरकती कुणालाही घेत आहेत. ही नोंद निघून प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत माग १०%, प्रसिद्ध मजला, मूळ तपशील शिफ्ट, जतन नगरी, वसई पूर्व, विल्हा पालघर-४०१०८ ह्या पत्त्यावर लेखी पुराव्यांसह कळवावे, अन्यथा तसा कोणत्याही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, हिता, अधिकार नाही व असल्यास तो सोडून दिला आहे असे समजण्यात येईल आणि भगत सभासदांचे संस्थेच्या भांडवलातील मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत पुढील कायदाही माझ्या अगिल तसे कळण्यात येईल याची नोंद घ्यावी. दिनांक: १२.०५.२०२१

अड. कैलास ह. पाटील वकील उच्च न्यायालय

सुंदरनगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी (मर्यादित)

(नोंदणी क्र.बी.ओ.ए./डब्ल्यू.जी.ए./एच.एस.सी./टी.सी./५७८७/१६-१७/दिनांक २०-६-१९९६) कार्यालय: रूम नं. २/१०२, फ्लॉट नं. ५०७-५०८, (५०६ व ५११फैकी), सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई - ४०० ०२८.

जाहीर नोंदीस

सुंदरनगर को. ऑप. हौसिंग सोसायटी (लि) या संस्थेतर्फे खालीलप्रमाणे जाहीर करण्यात येते की, श्री. रोमेश नाथ पवार हे संस्थेचे सभासद होत. त्यांचा सभासदत्व क्र. २९२ असा आहे. त्यांच्या नावे अ. क्र. १३४६ ते १३५० असे एकूण रुपये २५०/- किमतीचे पाच शेअर्स आहेत. त्यांचे वासदादर १) श्री. अमिन्स सुभाष गुमा (मुलगा) २) श्री. नरेंद्र सुभाष गुमा. (मुलगा) ३) श्री. बोरेंद्र सुभाष गुमा. (मुलगा) ४) श्री. जितेंद्र सुभाष गुमा. (मुलगा) हे वासदादर असून ते खालीलप्रमाणे नमूद करून मिळविले जातील की, त्यांनी आपली राहती सदनिका ३१५ इमारत क्र. २० तिसरा मजला सुंदरनगर को. ऑप. हौसिंग सोसायटी लि. सेनापती बापट मार्ग, दादर(प), मुंबई-४०० ०२८. हि सदनिका श्रीमती. आंजलू यादवगिरी विल्हा यांना विक्री केली आहे. शो.प.प्रा. परिपत्रक क्र. १४५ अन्वये खंडीदर यांना विक्रीसाठी ना-हक्क पत्र (SALE-N.O.C) देण्यास श्री. सुभाष लुलकार गुमा यांच्या व्तिरिक्त अन्य कोणी कायदेशीर वासदादर/दावेदार/कब्जेदार यांचे हितसंबंध गुंतले असल्यास त्यांनी कृपया हि जाहीर नोंदिस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांत (पंधरा दिवस) संकेद्री, सुंदरनगर को. ऑप. हौसिंग सोसायटी (लि) यांच्या कार्यालयीन वेळेत कागदपत्रांच्या पुराव्यानिशी प्रत्यक्ष भेटावे. जाहिरातीमधील मुदत संपल्यावर शासनाच्या अड व शर्ती प्रमाणे सदनिका विक्री ना-हक्क पत्र (SALE-N.O.C) देण्यात येईल याची नोंद घ्यावी.

आपले विश्वासू सुंदर नगर को. ऑप. हौसिंग सोसायटी (लि)(मर्यादित) स्थळ: मुंबई श्री. वादराव सायलू गुजेटी दिनांक: ११-०५-२०२१

PUBLIC NOTICE

Take Notice that I Mr. Faiyaz Ahmed Ramzan Ali Siddiqui and resident of Room No. 5/B, 3 Navyug Welfare Society, Vijay Nagar Shivajin Chowk, Tuling, Nallasopara (East), Tal. Vasai, Distt. Palghar have issued this paper notice to declare that my name is written in Railway Record as Faiyaz Ahmed Ramzan Ali but my correct and full name is Mr. Faiyaz Ahmed Ramzan Ali Siddiqui and hence this notice is to inform the Government as well as public at large for record. Mr. Faiyaz Ahmed Ramzan Ali Siddiqui Through Advocate

Sd/- Arun S. Singh (Advocate High Court) Date: 12/05/2021 Flat No.2, New Avshar CHS, Behind Sangam Medical, Achole Road, Nallasopara (E), Tal. Vasai, Distt. Palghar

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client Mr. Sanjay Mansukh Jethwa, Flat No. 204, On the Second Floor, "G.B. APARTMENT", Village-Narangi, Virar East, Tal.- Vasai, Distt. Palghar. Land Bearing Survey No. 50 (Old), 203 (New), Hissa No. 8/3, 8/4, (Measuring Area 600 Sq. Ft. (Built up Area)) he has sold the flat Mr. Madhusudan Goswami. So we hereby invite claim or objection that any person having any claim or objection against or into or upon in respect of said flat however are hereby required to make the same known in writing to our advocate office within 14 days from the date of publication.

D. S. TIWARI (Advocate High Court) Date: 12/05/2021 Add:- Office No. 19, Akanksha Tower, Near Railway Station, Nallasopara (E)

लासा सुपरजेनेरिक्स लिमिटेड

नोंद: कार्यालय: सी-१०५, एमआयडीओ, महाड, जिल्हा रायगड, महाड-४०२३०९. कॉर्पोरेट कार्यालय: ७०५, एम मजला, अंधेरी कम्प्लेक्स टॉवर, मुंबई (प.), मुंबई-४००००८. ई-मेल: investor@lasalabs.com, वेबसाईट: www.lasalabs.com CIN:L24233MH2016PLC274202

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायविकास प्रमाणे सधर सभासदांचे, मुंबई

कंपनी योजने अर्ज करणे (सीए/सीएफ)/११५७/एसी/४/२०२०

कंपनी कायदा २०१३ प्रकरणात आणि

हरीश्री अंरोमिटीकॉर अॅण्ड केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड, लासा सुपरजेनेरिक्स लिमिटेड, आणि त्यांचे संबंधीत भागधारक यांच्या दरम्यान वित्तीयनिष्ठा घेऊन प्रकलनात.

गुटियवक

सही / - अॅडव्होकेट गौरव गजोदीया संघेकरिता निवृत्त अध्यक्ष

दिनांक: १०.०५.२०२१ ठिकाण: मुंबई

नमुना आयएससी २५ए

पब्लिक कंपनीचे प्रायव्हेट कंपनीमध्ये रुपांतरासाठी सूचना क्षेत्रीय संचालक, सहकारी सुंदरनगर, मुंबई क्षेत्र यांच्या सभेत कंपनी कायदा २०१३, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ प्रकरणात आणि

मे. मिडस्टेट एनर्जी लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालय: ४०२, ४था मजला, अपगोले कॉम्प्लेक्स, आर.के. सिंग रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, ०५.०५.२०२१ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंडू विशेष दावानुसार कंपनीचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये रूपांतरासाठी केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ आणि त्यातील नियमांअंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

कोणी व्यक्ती हितास कंपनीचे नियोजित स्थिती बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हितास तसेच व विशेष कारण नमूद केलेल्या प्रतिकारकांवर त्यांचे आशेष रजि. पोस्टाने सदर सूचना प्रकलन तारखेपुढील १४ दिवसांच्या आत क्षेत्रीय संचालक, S.O., एकरेट्टर, ५था मजला, परिन झुईड, मुंबई-४००००९ यांच्या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयात खाली नमूद पत्त्यावर पाठवावी.

नोंदणीकृत कार्यालय: ४०२, ४था मजला, अपगोले कॉम्प्लेक्स, आर.के. सिंग रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९, ई-मेल: midenergy1994@gmail.com

अर्जदारांच्या वतीने व करिता किशोर ए. शहा

सही / - संचालक

ठिकाण: मुंबई

दिनांक: १२.०५.२०२१

आपले विश्वासू

सुंदर नगर को. ऑप. हौसिंग सोसायटी (लि)(मर्यादित) स्थळ: मुंबई श्री. वादराव सायलू गुजेटी दिनांक: ११-०५-२०२१

RBLBANK आरबीएल बँक लिमिटेड

प्रवासावधि कार्यालय: १ली लेन, शाहूपुरी, कोल्हापूर-४१६००९

निवृत्त कार्यालय: वन इडिया नुल सेंट, टॉवर २बी, सहवाय मजला, ८४१, सेनापती बापट मार्ग, लोअर मळ (पश्चिम), मुंबई-४०००१३. राष्ट्रीय कार्यक्षेत्र: टॅकनोलॉजि-२, १वा मजला, अर्ज सायबर प्लायअवेक, गोरगाव (प.), मुंबई-४०००६२.

संरक्षायसी कायदा २००२ च्या कलम ३३(२) अन्वये प्रतिभूती सूचना

आम्ही आरबीएल बँक लिमिटेड, वकाना क्र. २ मध्ये मूळ अर्जदार यांचे प्रतिभूत धनको येथे तुम्हाला सूचित केले आहे की, तुमचे खाते मूळ रकमे व त्यावरील व्याज भरणा व केल्यास दि.०२.०४.२०२१ रोजी नॉन-परफॉर्मिंग अॅमेन्सिथे वॉरंटून करण्यात आले आहे. रकम रु.२,९५,६९,१५३.८१

(रकमे देणे कोटी पंधरा लाख एकरुप हजारे एकरुप त्रेषर आणि पैसे चारश्यांशी फक्त) हे दि.२९.०४.२०२१ रोजी तुम्हाला सूचित आरबीएल बँक लिमिटेडला पुढील व्याजाबाबत प्रतिकारणे देव आहेत.

आम्ही तुम्हाला तुमचे संपूर्ण दायित्व भरण्याबाबत तुम्हाला वाचवत विनंती करतो की तुम्ही तुमच्या खात्यात थकबाकी रकम जमा केली नाही. म्हणून आम्ही सिस्युटीयडोअॅन अॅन्ड रिफायन्सिंग ऑफ फिनान्सियल अॅन्ड इन्वेस्टमेंट ऑफ सिस्युटीयडो अॅन्ड २००२ चे प्रकरण ३ चे कलम ३(२) अन्वये दि.२९.०४.२०२१ रोजी सूचना वितरित करून सदर सूचेच्या तारखेपासून ६० दिवसांत संपूर्ण रकम तसेच करादराने त्यावरील व्याज, शुल्क, अर्धवार तसेच इतर देय रकम भरण्याबाबत तुम्हाला कळविण्यात आले होते.

Table with 4 columns: अ. क्र., कर्जदारांचे नाव, तारखेचे वर्णन, एनपीए दिनांक व थकबाकी रकम. It lists various loan details and dates.

आरबीएल बँक लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी तुमचे दायित्व पूर्णपणे भरणा करण्यासाठी नियमांतर्गत तरतुदीप्रमाणे वरील मागणी सूचेचे घटक येथे प्रसिद्ध केले आहेत, अन्यथा आम्ही पुढील कोणत्याही संघिधतांवर सदर कायदांतर्गत सर्व किंवा काही अधिकाऱ्यांचे वापर करून आमच्या नावे तुमच्या द्वारे निष्पादित खालील प्रतिभूतीची अंमलबजावणी आम्ही करू.

मालमत्तेचे वर्णन: अशोक गागुभाई छावडा यांच्या मालमत्ता: निवासी मालमत्ता फ्लॉट क्र. ३, संपूर्ण ३रा मजला, क्षेत्रफळ सुमारे १००४ चौ.फु. कॉर्पोरेट क्षेत्र, सागर इमारत, छाया कोहीसोलि., फ्लॉट क्र.२/बी, सीटीएस क्र.१६३८, सायन ट्रोम्बे रोड, चेंबूर नाका, चेंबूर, मुंबई-४०००७९.

मिहिर अशोक छावडा (सह-अर्जदार) फ्लॉट क्र. ३, ३रा मजला, सागर इमारत, छाया कोहीसोलि., फ्लॉट क्र.२/बी, सीटीएस क्र.१६३८, सायन ट्रोम्बे रोड, चेंबूर नाका, चेंबूर, मुंबई-४०००७९.

राजेश अशोक छावडा (सह-अर्जदार) फ्लॉट क्र. ३, ३रा मजला, सागर इमारत, छाया कोहीसोलि., फ्लॉट क्र.२/बी, सीटीएस क्र.१६३८, सायन ट्रोम्बे रोड, चेंबूर नाका, चेंबूर, मुंबई-४०००७९.

अशोक गागुभाई छावडा यांच्या मालमत्ता: निवासी मालमत्ता फ्लॉट क्र. ३, संपूर्ण ३रा मजला, क्षेत्रफळ सुमारे १००४ चौ.फु. कॉर्पोरेट क्षेत्र, सागर इमारत, छाया कोहीसोलि., फ्लॉट क्र.२/बी, सीटीएस क्र.१६३८, सायन ट्रोम्बे रोड, चेंबूर नाका, चेंबूर, मुंबई-४०००७९ आणि चतु:सिमा पुढीलप्रमाणे: पूर्व-जमीन एमए २०; दक्षिण-फ्लॉट क्र. ३; पश्चिम-२५ फीट रुंद स्तः; उत्तर-फ्लॉट क्र. २५.

कृपया नोंद घ्यावी की, सदर प्रकलन हे कायदांतर्गत सदर कर्जाचे कर्जदार व जामीनदार यांचे विरोधात आरबीएल बँकेकडे उल्लेख इतर सधे अधिका व नियमांतर्गत कोणत्याही पुढेगशिवाय प्रसिद्ध करण्यात आले आहे. तुम्हाला पुढे विनंती आहे की, सदर कायदाच्या कलम ३३(१३) नुसार आमच्या पूर्व लेखी परवानगीशिवाय वरील प्रतिभूत मालमत्तेची विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतर करण्यास तुम्हाला रोखण्यात येत आहे.

सही / - प्राधिकृत अधिकारी

पंकज भागत

ठिकाण: मुंबई

आरबीएल बँक लिमिटेड

LIBAS CONSUMER PRODUCTS LIMITED (formerly known as Libas Designs Limited) Consolidated & Standalone Statement of Profit & Loss Account For the quarter and year ended March 31, 2021. Table with columns for Particulars, Standalone, and Consolidated, and sub-columns for Quarter ended and Year ended.

जाहीर सूचना

तमाम लोकांना या नोंदीसद्वारे जाहीर करण्यात येते की, श्रीमती उर्मिला सुरेश लोलाडीया यांनी खालील परिशिष्टत वर्णन केलेली मिळकत सर्व बोजाविरुद्ध अशी आमचे अगिलास विकण्याचे ठरविले आहे. सदर मिळकतीचे खालील मुळ कागदपत्रे हरबीच्याचे त्यांचे म्हणणे आहे. १) श्री योगी दर्शन मकवाना नगर को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड. ते वितरीत केलेले दिनांक १०/०४/१९९६ चे श्री धनराज व्ही कोराडी यांचे नावे अॅनोपरेटिव्ह लेटर ३) श्री धनराज व्ही. कोराडी व श्रीमती सवीताबेन सोहनलाल कोराडी यांचे मधील दिनांक ०५/०३/१९७५ चा काररनामा ३) श्रीमती सवीताबेन सोहनलाल कोराडी व श्री भागुभाई भिकाभाई पटेल यांचे मधील दिनांक १५/०५/१९८२ चा काररनामा श्रीमती उर्मिला सुरेश लोलाडीया यांनी याबाबत संबंधीत पोलिस ठाणेत हरबीच्याची तक्रार ज्ञं. ८३/२०२१ दिनांक १०/०५/२०२१ रोजी नोंदवली आहे.

सदर मिळकतीचे कोणाही व्यक्तीकडे विक्रद करवाने, वाटणी, गहाण, विक्री, देणगी, लीज, चार्ज, ट्रस्ट, लायसन्स, पोटींग, इन्व्हेस्ट अथवा इतर कोणत्याही प्रकारचे हक्क असल्यास निम्नस्वाक्षरीकरास त्यांच्या त्यावर सदर नोंदीस जाहीर झाल्यापासून पंधरा दिवसांचे आत कागदपत्रे/पुराव्यांसह लेखी कळवावे/ सादर करावे, तसे न केल्यास सदर मिळकतीमधील अशा प्रकारचे हक्क विचारात न घेता व इतर एखादा हक्क असल्यास तो रद्दबातल झाला आहे किंवा असल्यास जाणोर्तुक सोडून दिला आहे असे समजून आमचे अगिल सदर मिळकतीच्या व्यवहार पूर्ण करतील. मागणारे कोणत्याही कसलीही तक्रार चालणार नाही.

मिळकतीचे परिशिष्ट:

सदनिका क्रं-१४, पहिला मजला (३७० चौ.फूट चढई क्षेत्रफळ) श्री योगी दर्शन मकवाना नगर को-ऑप.हौसिंग सोसायटी लिमिटेड. महादेवभाई देसाई रोड, कस्तुरवा रोड क्रं.३, बोरोवली (पूर्व), मुंबई-४०० ०६६, जी. न.पू.क्र. ३१४, गाव: कांदेरी ता. बोरोवली, नोंदणीकृत जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर वेणेप्रमाणे.

सही / - श्री. गणेश विष्णु शिरोडकर वकील उच्च न्यायालय

१. कोट्टीमण घाट, रॉयल गाडन विल्डिंग प्रोजेक्ट कस्तुरवा छेद मार्ग क्र. २, बोरोवली (पूर्व), मुंबई-४०० ०६६

स्थळ: बोरोवली-मुंबई दि: १२/०५/२०२१

आपले विश्वासू

सुंदर नगर को. ऑप. हौसिंग सोसायटी (लि)(मर्यादित) स्थळ: मुंबई श्री. वादराव सायलू गुजेटी दिनांक: ११-०५-२०२१

आपले विश्वासू

सुंदर नगर को. ऑप. हौसिंग सोसायटी (लि)(मर्यादित) स्थळ: मुंबई श्री. वादराव सायलू गुजेटी दिनांक: ११-०५-२०२१

आपले विश्वासू

सुंदर नगर को. ऑप. हौसिंग सोसायटी (लि)(मर्यादित) स्थळ: मुंबई श्री. वादराव सायलू गुजेटी दिनांक: ११-०५-२०२१

आपले विश्वासू

सुंदर नगर को. ऑप. हौसिंग सोसायटी (लि)(मर्यादित) स्थळ: मुंबई श्री. वादराव सायलू गुजेटी दिनांक: ११-०५-२०२१

आपले विश्वासू

सुंदर नगर को. ऑप. हौसिंग सोसायटी (लि)(मर्यादित) स्थळ: मुंबई श्री. वादराव सायलू गुजेटी दिनांक: ११-०५-२०२१